DARJEELING ROPEWAY CO LTD

104, ShreejeeDarshan, Tata Road No. 2, Opera House, Mumbai - 400004

E-mail id: info@darjeelingropeway.com , daropeway@outlook.com

Website: www.darjeelingropeway.com

CIN: L45202MH1936PLC294011, Tel No.: +91 6358262367

6th September, 2019

To, Listing Compliances, BSE Limited P.J. Tower, Dalal Street, Fort, Mumbai – 400001

SCRIP CODE: 539770

Sub: Submission of Newspaper Advertisement for Notice of Annual General Meeting, E-voting information and Book Closure

Dear Sir/Madam,

Please find enclosed herewith a copy of Newspaper Advertisement published on 6th September, 2019 in the "Financial Express" (All Edition) in English and "The Global Times" (Mumbai Edition) in Marathi with reference to Annual General Meeting, E-Voting and Book Closure Information.

Kindly take the above on your records.

Thanking you,

H. R. &

For Darjeeling Ropeway Co Ltd

Himanshu Shah Managing Director

DIN: 08198016

FINANCIAL EXPRESS

Sidharth Lakhotia

Director

Novelis unfazed by US DOJ move to block \$2.6-bn Aleris deal

FE BUREAU Mumbai, September 5

A DAY AFTER the United States Department of Justice (DOJ) filed an antitrust lawsuit to block Novelis'near \$2.6-billion acquisition of Aleris Corp, citing that the deal would reduce competition in the North American market for aluminium auto body sheet, Novelis on Thursday said it is fully committed to closing the proposed acquisition notwithstanding the lawsuit to block the same.

In a statement, the company, a subsidiary of Aditya Birla Group-led Hindalco Industries, said: "Novelis intends to vigorously defend against the DOJ's challenge, which it believes is without

Raising objections to the deal, the department on Wednesday said the lawsuit of the antitrust division alleges that the transaction would combine two of only four North American producers of aluminum auto body sheet. Calling Ohio-based Aleris an 'aggressive competitor', the lawsuit alleges that "if this deal were allowed to proceed, Novelis would lock up 60% of projected total domestic capacity and the vast majority of uncommitted capacity, enabling the company to raise prices, reduce innovation and provide less favourable terms of service to the detriment of automakers and ultimately American consumers." However, in response to the

DOJ lawsuit, Novelis has said the lawsuit challenging the Aleris acquisition is without merit. Novelis said the lawsuit ignores the full scope of automotive body sheet competition as it is based on the contention that the only relevant competition among automotive body sheet providers is among aluminum manufacturers such as Novelis and Aleris. The company said the department ignores competition from steel automotive body sheet, even though steel



automotive body sheet is currently used for nearly 90% of the market.

In July 2018, Novelis had announced acquisition of USbased aluminium rolled products major Aleris for an enterprise value of \$2.58 billion. Once complete, the acquisition will create a \$21-billion company by revenue, and will mark Novelis' foray into high-end technology-driven aerospace segment with technological capabilities in manufacturing and research and development in Aleris' facility in Germany. At the time of announcing the deal, Novelis had said its product pro-forma run rate in the automotive segment will go up to 22% from 20% at present. Steve Fisher, president and

CEO of Novelis, said: "We are disappointed that the DOJ has missed this, but also confident that in the next phase of this process, the full scope of the competition we face will be recognised appropriately. Our merger with Aleris threatens no one, and to the contrary will strengthen our ability to compete against steel, meet growing customer demand for aluminum, achieve our recycling goals and bolster our sustainability platform worldwide." Stating that the company is

confident of resolving the regulatory hurdle within the timeframe of the merger agreement, Novelis said due to the agreement reached with the DOJ on a timetable and process for resolving this dispute, the suit is not an impediment to closing the transaction by January 21, 2020, the outside date under the merger agreement, even if a remedy is required to address the DOJ's

OSBI

Marketing & Communications Department, Corporate Centre, State Bank Bhavan, 8th Floor, Madame Cama Road, Mumbai - 400 021.

REQUEST FOR PROPOSAL

State Bank of India has issued a Request for Proposal (RFP) for empanelment of Digital Marketing Agency (RFP No.CC/M&C/2019-20/02). Kindly visit Bank's website https://bank.sbi/. Check "Procurement news" section for detailed RFP document. For future announcements, if any, in this regard, please keep referring to the website. Place: Mumbai Deputy General Manager

Date: 06.09.2019 (Marketing Operations)



APPAREL EXPORT PROMOTION COUNCIL Regd. Office: A-223, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110 020 CIN: U74899DL1978NPL008877, Telefax: 011- 40501798

Email: aepcokhla@aepcindia.com; Website: www.aepcindia.com NOTICE

40TH Annual General Meeting of the Council is to be held on 23.09.2019 (Monday) at 12:00 Noon at Niryat Bhawan (FIEO Office Building), Rao Tula Ram Marg, Opp. Army Hospital Research & Referral, New Delhi-110057.

In continuation of the earlier notice published in the Financial Express on 28.08.2019 regarding AEPC's elections, it is brought to your notice that as per section 160(1) of the Companies Act 2013 & Rule 11 of Rules for Election of Executive Committee Members, a member can submit his/her nomination for contesting the election of the Executive Committee Member at least 14 days before the date of AGM, i.e up to 09.09.2019 in Form-I. Copy of election rules can be downloaded from council's website i.e www.aepcindia.com Nomination form along with deposit of ₹ 1,00,000 (One Lakh) should reach registered/regional office of AEPC up to closing of office hours on 09.09.2019 (Monday). Council's offices will remain open during official's hours on 07.09.2019 (Saturday) & 08.09.2019 (Sunday) in this regard.

For Apparel Export Promotion Council **Sumit Gupta** Place : New Delhi Date: 05/09/2019 Secretary

PREMIER SYNTHETICS LIMITED

CIN-L99999GJ1970PLC100829 Reg. Office: Surana House, Behind Klassic Chambers, Swastik X Rd, Opp. Narnarayan Complex, Navrangpura Ahmedabad-380009, Gujarat.

Notice **Notice** is hereby given that the 49th Annual General Meeting of the members of **PREMIER** SYNTHETICS LIMITED will be held at 04.00 p.m. on Monday, 30th September, 2019 at

Surana House, Behind Klassic Chambers, Swastik X Rd, Opp. Narnarayan Complex, Navrangpura, Ahmedabad-380009, Gujarat, The physical copy of the Annual Report including the Notice convening the Annual General Meeting has been posted to the members on their registered address. The same will be

sent by e-mail to those members who have registered their e-mail IDs with the company

Depository Participants(s) for communication purpose. The Company has completed the dispatch of Annual report to members by 04th September, 2019. Pursuant to Provision of Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules 2014, the Register of Members

September, 2019 to Monday 30th September, 2019 (both the days inclusive). Members holding shares either in physical form or dematerialized form, as on cut-off date 21st September, 2019 may cast their vote electronically on the business as set in the notice of AGM through electronic voting system of CDSL from a place other than venue

of AGM (Remote e-voting). The Remote e-voting shall commence on 27th September,

and Share Transfer Books of the Company will remain close from Saturday 21s

2019 (09:00 a.m. IST) and ends on 29th September, 2019 (05:00 p.m. IST) Members who have acquired shares after the dispatch of Annual report and before the book closure may obtain the user ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com

The facility of voting through polling papers shall be made available at the venue of the Annual General Meeting. The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

The results of voting declared along with the Scrutinizer's report shall be placed on the Company's website www.premiersyntheticsltd.com and be communicated to the BSE Limited.

For, Premier Synthetics Limited

Vinod Rana Company Secretary

competitive concerns.

The development comes close on the heels of regulatory hurdles that the deal has been facing in the European Commission. In May 2019, the European Commission had "stopped

the clock" on its in-depth investigation into Novelis' proposed acquisition of Aleris, as it raised concerns that customers would face a reduced choice in suppliers as well as higher prices for ABS.

⑤ PXIL Power Exchange India Limited

Sumer Plaza, Unit No. 901, 9th floor, Marol Maroshi Road, Andheri (East), Mumbai-400059, India. Tel: + 91 22 40096667/87

Fax: + 91 22 40096633/90. Email: info@pxil.co.in, CIN:U74900MH2008PLC179152

Trading Month August- 2019

INTRADAY ANYDAY WEEKLY

QUASAR INDIA LIMITED							9		
Total		0.35	8	223.11		105.60	8 8	226.8	
Avg	3.10	0.09	4.22	7.20	3.62	10.56	3.65	8.40	
				17					
Max	3.10	0.09	10.00	22.09	3.70	12.00	3.65	8.40	
Min	3.10	0.08	1.92	0.97	3.50	8.40	3.65	8.40	
Traded	(Rs/KWh)	(MUs)	(Rs/KWh)	(MUs)	(Rs/KWh)	(MUs)	(Rs/KWh)	(MUs	

Regd. Office: 305, Plot No. 3, Third Floor, Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, New Delhi-110085 E mail id: quasarindia123@gmail.com, Website: www.quasarindia.in CIN: L67190DL1979PLC009555, Mob.: 9625304043

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting of the members of Quasar India Limited ("the Company") will be held on Thursday, September 26, 2019 at 11:00 a.m. at Shop No. 305, Plot No. 3 Third Floor, Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, New Delhi-110085 ("the Meeting") The Annual Report for the financial year 2018-19 including the Notice convening the Meeting has been sent to the members to their registered address by courier, and electronically to those members who have registered their e-mail address with the Depositories/Company.

The Annual Report for the financial year 2018-19 including the Notice is available on the website of the Company (www.quasarindia.in) and also available for inspection at the Registered Office of the Company on all working days except Sundays and Public Holidays, during business hours up to the date of the Meeting.

The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the Meeting by electronic means ("e-voting"). Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("remote e-voting"). The Company has engaged the services of Central Depository Services Limited (CDSL) as the Agency to provide e-voting facility

The communication relating to remote e-voting inter alia containing User ID and password, along with a copy of the Notice convening the Meeting, has been dispatched to the members. The format of communication for e-voting is available on the website of the Company: www.quasarindia.in and on the website of CDSL www.evotingindia.com

The remote e-voting facility shall commence on Monday, September 23, 2019 from 9:00 a.m. and end on Wednesday September 25, 2019 at 5:00 p.m. The remote e-voting shall not be allowed A person, whose name appears in the Register of Members/ Beneficial Owners as on the cut-off

date, i.e., Thursday, September 19, 2019, only shall be entitled to avail the facility of remote e-voting /voting at the Meeting. Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding shares as of the cut-off date may obtain the User ID and password inter alia by

sending a request at helpdesk evoting@cdslindia.com. The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the Meeting which is available on Company's website and CDSL's website. If the members already registered with CDSL for e-voting, he can use his existing User ID and password for casting the vote through remote e-voting. Member who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the meeting but shall not

be entitled to cast the vote(s) again.

NOTICE is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and applicable rules there under that the Company has fixed Thursday, September 19, 2019 as the "Record Date" for the purpose of determining the members eligible to vote at the Annual General Meeting. For Quasar India Limited

Harish Kumar Date: 05.09.2019 DIN: 02591868

Director

DARJEELING ROPEWAY CO LTD (CIN: L45202MH1936PLC294011)

Regd. Office: 104, Floor-1, Shreeji Darshan, Tata Road No. 2, Roxy Cinema Opera House, Girgaon, Mumbai – 400 004 E-Mail: info@darjeelingropeway.com, Website: www.darjeelingropeway.com Phone: +91 63582 62367 NOTICE

Notice is hereby given that the Annual General Meeting (AGM) of the company is held on Saturday, 28th September, 2019 at 10:00 a.m at the Registered Office of the Company to transact the business as put forth in the notice of the AGM.

The Annual Report along with the Notice has been dispatched to members by permitted mode. The dispatched of notice of AGM has been completed on 5th September, 2019. Members holding shares as on the cut-off date, Saturday, 21st September, 2019 may cast their vote electronically (e-voting) on all the businesses to be transacted at the AGM through e-voting facility on the platform of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The e-voting period begins on **25**th **September**, 2019 at 9:00 a.m. and ends on 27th September, 2019 at 5 p.m. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

The Notice of AGM of the company inter-alia indicating the process and manner of remote e-voting and the facility for voting through Ballot Paper shall be made available at AGM. The members who have cast their vote through remote e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from **22**nd **September, 2019 to 28**th **September, 2019** (both days inclusive) for the purpose of AGM.

The Notice of AGM is available on the Company's website www.darjeelingropeway.com and is also available on NSDL link www.evoting.nsdl.com

7. Any person, who acquires shares of the company and become the member of the company after Dispatch of Notice of AGM and holding shares as on cut- off date of 21st **September, 2019** may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or busicomp@vsnl.com. However if the member is already registered with NSDL for remote e-voting then they can use their existing user ID and password for casting their vote. Any grievances in respect of remote e-voting may be addressed to NSDL, Trade World, A Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai – 400 013 Phone No. 1800-222-990 or write an email to evoting@nsdl.co.in or busicomp@vsnl.com

In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads sections of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL at the following toll free no.: 1800-222-990.

By Order of the Board Himanshu Shah Date: 06.09.2019 Managing Director DIN: 08198016 Place: Mumbai

1 TATA TATA POWER

The Tata Power Company Limited (Corporate Contracts Department) nopolis Knowledge Park CENTEC, Andheri (E), Mumbai 400 093, Maharashtra, India

(Board Line: 022-67173188) CIN:L28920MH1919PLC000567 NOTICE INVITING TENDER

eligible vendors for the following packages (Two Part Bidding): 1. Design, manufacture, factory testing, packaging transportation, unloading on site foundation, installation, testing and commissioning of all below mentioned oil filled transformers for its Hydro Generating Station at Bhira, Bhivpuri and Khopoli.

https://www.tatapower.com. Interested bidder to submit Tender

Fee and Authorization Letter before 15:00 hrs. on Friday

The Tata Power Company Limited invites tenders from

- a. 7.5MVA, 110/11kV, YNyn0 2 nos.
- b. 4MVA, 11/11kV, DYN11 1 no. c. 7.5MVA, 110/22kV, YNyn0 - 3 nos
- For detailed NIT, please visit Tender section of our website

13" September '19. SAI MOH AUTO LINKS LIMITED CIN: L34300DL1985PLC020510 Regd. Off. :C-582,Saraswati Vihar, Pitampura, Delhi -110034

Tel.: 011-27017987 Fax: 011-27017987, Email: saimohauto@gmail.com, Website: Notice of Annual General Meeting, Book Closure and Remote E-voting Information Notice is hereby given that the 34th Annual General Meeting (AGM) of the Company will be

held on Monday, 30th September, 2019 at 10.00 A.M.at C-582, Saraswati Vihar, Pitampura, Delhi -110034to transact the business set out in notice dated 02nd September, 2019 of the AGM. The Notice of AGM and Annual Report for the F.Y. 2018-19 has been sent to all the members through permitted mode on 05th September, 2019. Pursuant to Regulation 42 of the SEBI(Listing Obligation and Disclosure Requirements)

Regulations, 2015 and Section 91 of the Companies Act, 2013 along with the applicable Rules made there under, it is hereby intimated that the Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Tuesday, 24th September, 2019 to Monday, 30th September, 2019 for the purpose of AGM In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20

of the Companies (Management and Administration) Rules, 2014 the Company has provided electronic voting facility for transacting all the business items as mentioned in the AGM notice dated 02nd September, 2019 through the Remote e-voting facility on the platform of National Securities Depository Limited (NSDL). Remote E-voting will commence on 27th September, 2019 at 09:00 A.M. and end on 29th September, 2019 at 5.00 P.M. No Remote e-voting shall be allowed beyond the said date and time. The notice of the Annual General Meeting along with Remote e-voting instructions has also been displayed on the website of the Company www.salmohauto.com and on the website of the Agency www.evoting.nsdl.com.The Members of Company holding shares as on Monday, 23rd September, 2019 may cast their vote Electronically through Remote Evoting platform of NSDL at www.evoting.nsdl.com or vote at the General Meeting through the Ballot Form. Members may participate in the General Meeting even after Remote E-voting but shall not be eligible to vote at the meeting. Voting, if exercised will be invalid and the vote caste through Remote E-voting will be considered. Members are requested to read the instructions pertaining to e-voting as printed in the AGM Notice carefully. In case members have any queries or issues regarding Remote e-voting, they may refer the Frequently Asked Questions (FAQ) and Remote e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or write an e-mail to evoting@nsdl.co.in. Shareholders may contact Registrar & Share Transfer Agent, M/s MAS Services Limited, contact no. 011-26387281-83 or their respective Depositories for registration/updation of their email IDs and other matters.

Dematerlised pursuant to SEBI Circular No. SEBI/LAD-NRO/GN/2018/24 dated 08th June, 2018. Further members are also requested to register their email ID, PAN & bank accounts details with the RTA/Company. Necessary communication in this regard has already been sent separately to members by the company. For Sai Moh Auto Links Ltd.

Members holding shares in physical form are requested to get their shares

Date: 06-09-2019 Place: New Delhi Company Secretary

B. P. CAPITAL LIMITED Read, Off.: Plot no. 345, HSIIDC, Footwear Park, Sector-17, Bahadurgarh, Jhaliar,

Haryana-124507, Tel.: 01276-222501,02, Fax: 01276-222501

Bhavya Kochhar

Email: bpcapitallimited@gmail.com, Website: www.bpcapital.in Notice of Annual General Meeting, Book Closure and Remote E-voting Information Notice is hereby given that the 26th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, 30th September, 2019 at 09,00 A.M. at Plot no. 345, HSIIDC, Footwear

Park, Sector-17, Bahadurgarh, Jhajjar, Haryana-124507 to transact the business set out in notice dated 30th August, 2019 of the AGM. The Notice of AGM and Annual Report for the F.Y. 2018-2019 has been sent to all the members through permitted mode on 04th Pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements)

Regulations, 2015 and Section 91 of the Companies Act, 2013 along with the applicable Rules made there under, it is hereby intimated that the Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Tuesday, 24th September, 2019 to Monday, 30th September, 2019 for the purpose of AGM In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20

of the Companies (Management and Administration) Rules, 2014 the Company has provided electronic voting facility for transacting all the business items as mentioned in the AGM notice dated 30th August, 2019 through the Remote e-voting facility on the platform of Central Depository Services (India) Limited (CDSL). Remote E-voting will commence on 27th September, 2019 at 09:00 A.M. and end on 29th September, 2019 at 5.00 P.M. No Remote e-voting shall be allowed beyond the said date and time. The notice of the Annual General Meeting along with Remote e-voting instructions has also been displayed on the website of the Company www.bpcapital.in and on the website of the Agency www.evotingindia.com.The Members of Company holding shares as on Monday, 23rd September, 2019 may cast their vote Electronically through Remote E-voting platform of CDSL at www.evotingindia.com or vote at the General Meeting through the Ballot Form. Members may participate in the General Meeting even after Remote E-voting but shall not be eligible to vote at the meeting. Voting, if exercised will be invalid and the vote caste through Remote E-voting will be considered. Members are requested to read the instructions pertaining to e-voting as printed in the AGM Notice carefully. In case members have any queries or issues regarding Remote e-voting, they may refer the Frequently Asked Questions (FAQ) and Remote e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com.Shareholders may contact Registrar & Share Transfer Agent, M/s Skyline Financial Services Private Limited, contact no. 011-40450193 to 97 or their respective Depositories for registration/updation of their email IDs and other

Members holding shares in physical form are requested to get their shares Dematerlised pursuant to SEBI Circular No. SEBI/LAD-NRO/GN/2018/24 dated 08th June, 2018. Further members are also requested to register their email ID. PAN & bank accounts details with the RTA/Company. Necessary communication in this regard has already been sent separately to members by the company.

For B.P. CAPITAL LIMITED Date: 05-09-2019 Ramesh Kumar Gupta Place: Haryana Managing Director DIN :00047724

GLAXOSMITHKLINE CONSUMER HEALTHCARE LIMITED Registered Office: Patiala Road, Nabha 147 201 (Punjab)

CIN: L24231PB1958PLC002257

Email Id: investor.2.co@gsk.com Website: www.gsk-ch.in

NOTICE OF POSTAL BALLOT Notice is hereby given that pursuant to provisions of Section 110 of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rule 22 of The Companies (Management and Administration)

Rules, 2014, as amended from time to time and such other applicable laws and regulations, the Company as on Thursday, September 5, 2019 (i) completed the dispatch of Notice of Postal Ballot dated Thursday, August 1, 2019 containing draft resolutions, Postal Ballot Form and a self-addressed postage pre-paid Business Reply Envelope to all the Members whose names appeared in the Register of Members/Register of Beneficial Owners maintained by the Depositories/Registrar & Share Transfer Agent ("RTA") as on Friday, August 30, 2019 and (ii) sent an e-mail of Postal Ballot Notice dated August 1, 2019 with relevant Form to the Members whose e-mail IDs are registered with the Company or depository participant(s) for seeking their consent on the agenda item listed in the Postal Ballot Notice dated Thursday, August 1, 2019 (along with the explanatory statement thereto as required under the provisions of Section 102 read with Section 110 of the Act).

Place: Gurugram

Date: September 06, 2019

Tel No.: (01765) 306400

Fax No.: (01765) 220642

A. The business to be transacted through Postal Ballot may also be transacted by e-voting as provided in the Act read with related Rules thereto and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") as amended from time to time;

- In compliance with the provisions of Section 108, 110 and other applicable provisions of the Act read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Listing Regulations the Company has provided facility for e-voting through Karvy Fintech Private Limited ("Karvy") e-voting platform. The procedure for e-voting is given in the notes forming part of the Postal Ballot Notice. In case of any query and / or grievance, pertaining to e-voting, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://evoting.karvy.com (Karvy Website) or contact Mr. Prem Kumar Nair (Unit: GlaxoSmithKline Consumer Healthcare Limited) of Karvy Fintech Private Limited or at evoting@karvy.com or phone no. 040 - 671615252 or call Karvy's toll free No. 1-800-34-54-001 for any further clarifications;
- The period for e-voting starts on Saturday, September 07, 2019 at 9:00 A.M. (IST) and ends on Sunday, October 06, 2019 at 5:00 P.M. (IST). E-voting shall be disabled by Karvy on Sunday, October 06, 2019 at 05:00 P.M. (IST);
- D. Voting rights of the Members has been reckoned as on Friday, August 30, 2019, which is the Cut-off Date; The voting rights of the Members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on the record date of Friday, August 30, 2019.
- Members can opt for only one mode of voting i.e. either by Physical Ballot or e-voting. In case of receipt of vote by both the modes, voting done through e-voting shall prevail and voting done by Physical Ballot shall be treated as invalid;
- G. Postal Ballot Forms should reach the Scrutinizer not later than the close of business hours (i.e. 5:00 P.M.) on Sunday, October 06, 2019. Postal Ballot Form received from the Members beyond the said date will not be valid: The Postal Ballot Notice and Explanatory Statement is also available in the website of the Company i.e. www.gsk-ch.in. Members who have received Notice by e-mail and
- Company's website www.gsk-ch.in. A Member may request for a duplicate Postal Ballot Form, if so required. The Board of Directors have appointed Mr. Sanjay Chugh, Company Secretary in Practice (Membership No.: FCS 3754/CP No.: 3073) as the Scrutinizer for conducting the

who wish to vote through Physical Postal Ballot Form may download the Postal Ballot Form from the link https://evoting.karvy.com or from the 'Investor' section on the

postal ballot voting process in accordance with the law and in a fair and transparent manner; and The results of the Postal Ballot along with the Scrutinizer's Report would be displayed at the Registered Office of the Company, hosted at the Company's website i.e. www.gsk-ch.in and on the website of Karvy i.e. https://evoting.karvy.com. The results will be intimated to the Stock Exchanges where the Company's shares are listed on

> Consumer Healthcare Limited Shanu Saksena Company Secretary & Area Ethics and Compliance Officer, ISC Membership No. FCS - 9733

By order of the Board

For GlaxoSmithKline

LCC INFOTECH LIMITED

CIN-L72200WB1985PLC073196 Regd. Office: P-16, C.I.T.Road, Kolkata-700014 Corporate Office: 2/5A Sarat Bose Road, Kolkata-700020 Ph- 033-40033636/37, Fax:- 033-24852932 Website: Iccinfotech.in

E-Mail: corporate@lccinfotech.co.in

NOTICE

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the Members of the Company scheduled to be held on "Saturday, 28th September 2019 at 11.00 AM at "Bharatiya Bhasha Parisad" 36A, Shakespeare Sarani, Kolkata-700017 at 11.00 A.M.to transact the Ordinary and Special Businesses as set out in the notice convening the said AGM. Further pursuant to section 91 of Companies Act 2013 read with rule

10 of Companies (Management and Administration) Rules 2014 as amended from time to time and regulation 42 of SEBI (LODR) Regulations 2015 the register of members and share transfer book of the Company will remain closed from " 21st September 2019 to, 28th September 2019 (both days inclusive) for purpose of AGM As per section 108 of the Companies Act 2013 read with rule 20 of

the Companies (Management and Administration) rule 2014 as amended from time to time and regulation 44 of SEBI (LODR) Regulation 2015, the Company is pleased to provide its members the facility to cast their vote by electronic means on the all resolutions as set forth in the notice convening 33rd Annual general Meeting. The company has engaged the service of CDSL to provide e-voting

facility. The remote e-voting period commences on 25th September, 2019 (9:00 am) and ends on 27th September, 2019 (5:00 pm). During the period members of the Company holding shares either in physical form or in dematerialize forms as on cut-off date of 21st September 2019 may cast their vote electronically. The facility to voting through ballot papers shall be made available to

the members at the AGM venue for the members who have not casted their vote through remote e-voting may exercise their right to cast through postal ballot. The remote e-voting shall be disable thereafter and shall not allow beyond the said date and time. For LCC Infotech Limited

JATALIA GLOBAL VENTURES LIMITED (Formerly Known as Aashee Infotech Limited)

Regd. off: 307, Lusa Tower, Azadpur, Delhi-110033

CIN: L74110DL1987PLC350280, Website: www.jatalia.in

Place: Kolkata

Date: 3rd September 2019

Email:info@jatalia.in, Ph. No. 011-40424242 NOTICE is hereby given that the 32"Annual General Meeting ofthe Company is scheduled to be held on Sunday, the 29"Day of September, 2019 at 01.00 PM at Hotel

04" September, 2019. The Notice convening the 32¹⁰ AGM and the Annual Report for the financial year 2018-19 have been sent to the members electronically to the e-mail ID registered by them with the Company/ Depository Participants and have been dispatched as per the permitted mode to those members who have not registered their e-mail id's with the company/ Depository Participants on or before 30.08.2019.

Western King, Plot No.-19, Meera Enclave, Near Park Hospital, Keshopur Mandi,

New Delhi-110018 to transact the business as set out in AGM Notice dated

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the rules made thereof and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the company is providing e-voting facility to its members holding shares as on Sunday, 22rd September, 2019 being cut off date, to exercise their vote on business to be transacted at the meeting of the company. The members may cast their vote by using an electronic voting system rom a place other than that the venue of meeting (remote-voting). The company has engaged NSDL to provide remote e-votingfacility. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules thereof are as under:

- E-voting period commences on Thursday, 26°September, 2019 at 9:00 A.M and ends on Saturday, 28th September, 2019 at 5:00P.M. The voting through electronic means shall not be allowed beyond 05:00 P.M. on 28"
- September, 2019. The share transfer book of the Company will remain closed from 23" September, 2019
- to 29" September, 2019 (both days inclusive) forthe purpose of the Annual General Any person who becomes the member of the company after dispatch of notice of AGM and holding shares as on cut off date i.e, 22" September, 2019, may obtain the login Id
- and Password by sending a request to evoting@nsdl.co.in. The notice of AGM is also available on the company's website www.jatalia.in and
- In case you have queries or issues regarding e-voting, you may refer the FAQ's and e-voting manual available at download section of www.evoting.nsdi.com or call the toll free no.1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in.

A member may participate in the AGM even after exercising his/herright to vote

through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting. Scrutinizer's decision on the validity of the ballot shall be final. Pursuant to the Regulation 44 of SEBI (LODR) Regulation 2015, members who do not

have access to remote e-voting facility, may exercise their vote at the AGM of the company by submitting ballot forms which will be distributed at the venue of the AGM. For Jatalia Global Ventures Ltd (Formerly Known as Aashee Infotech Ltd)

Place: New Delhi

Ms. Anshu Jain Date: 04.09.2019

RAGHUNATH INTERNATIONAL LIMITED CIN No.: L52312UP1994PLC022559 Regd. Office: Mandana Bithoor Road, Village Choudharipur, Bithoor, Kanpur-20920: Corporate Office: 6926, Jaipuria Mills, Clock Tower,

Website: www.raghunathintlimited.in, E-mail: rgc.secretarial@rediffmail.com NOTICE OF 25" ANNUAL GENERAL MEETING (AGM), REMOTE EVOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Subzi Mandi, Delhi-110007 Ph. No.: 011-23852583, Fax No.: 011-23852666

Notice is hereby given that: . The 25th Annual General Meeting (AGM) of the members of Raghunath International Limited will be held on Saturday, 28th September, 2019 at 11.00

A.M., at the Registered office of the Company situated at Mandhana Bithoor Road, Village Choudharipur, Bithoor, Kanpur-209201(Uttar Pradesh) to transact the Ordinary Business & Special Business Set out in the Notice of the AGM dated 24th, August, 2019. The Register of Members and Share transfer Books of the Company will remain

closed from 21" September, 2019 to 28" September, 2019 (both days inclusive).

- As members in Register of members of the Company after giving effect to all valid share Transfers in physical form lodged with the Company/Registrar i.e. M/s Link Intime India Private Limited, Noble Heights, 1st Floor, NH-2 C-1 Block LSC, Near Savitri Market Janakpuri, New Delhi-110058.
- attendance slip along with the proxy form has been sent to all the members whose Email id-registered with the Company/ Depositary Participant(s)/RTA. The Company has Dispatched Physical Copies of Notice of AGM, Attendance Slip and Postal ballot Form, (in lieu of Remote E-Voting) to those shareholders, whose

Electronic Copies of the Notice of The AGM, Annual Report for 2018-2019 and the

Email-IDs are not registered with the Company /Depositary /RTA. The Notice of AGM and the Annual Report is also available on the Company Website www.raghunathintlimited.in and also available at the registered office of the Company for inspection during business hours on any working days (except on Public Holidays) prior to the date of 25th Annual General Meeting.

Pursuant to Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure

- Requirements) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 and amendment thereof, the Company is pleased to provide its members the electronic facility (remote e-voting) for transacting all the items of business mentioned in the notice through national Depository Limited (NSDL). The Remote e-voting portal will open from 09:00 A.M. (IST) on Wednesday, 25" September, 2019 and ends on 05:00 PM (IST) on Friday, 27th September, 2019. Members may cast there vote by accessing the website www.evoting.nsdl.com by following the instructions given in Note No. 17 of the Notice of AGM.
- During this period, shareholders of the Company, holding shares either Physical form or in dematerialized, as on the Cut-off date 21st September, 2018 may cast their vote electronically. The Voting module shall be disabled by NSDL beyond the said period. Once the vote on resolution is cast by Member, the same cannot be
- The voting rights shall be as per the number of shares held by the members as on Saturday, 21" September, 2019 (Cut-Off date). Members are eligible to caste vote electronically only if they are holding shares as on that date. O. The Company has also provide the facility to the members who don't have access
- to e-voting facility, may send their assent or Dissent in writing on the Postal Ballot Form attached with annual report for the Year ended 2018-2019, but such facility is available only at the AGM. The Procedure of E-voting is available in the Notice of AGM. In case of any queries
- 0222-990 to the Company Registrar M/s Link In Time India Private Limited at santanu.mukhopadhyay@linkintime.co.in. In the event Members Casts his/her votes through both processes i.e. Remote evoting and ballot form, the votes in the electronic system would be considered and

pertaining to e-voting. You may refer to Frequently Asked Questions ("FAQs") and

e-voting manual available at www.evoting.nsdl.com or call at toll free no. 1800-

- 3. The entry to the Annual General Meeting (AGM) will be regulated by Attendance Slips, which is attached with the Notice of the AGM, Members are requested to bring duly signed Attendance slip to the meeting and hand it over at the entrance.
- 4. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM.
- 15. The Scrutinizer will submit his final report after the conclusion of voting at the Annual General voting but not later than Closing of the business hours on 01st October, 2019. 6. The Chairman of the meeting shall announce the result of voting on the resolutions
 - taken up at 25th Annual General Meeting on or after the submission of final Report by the Scrutinizer. By Order of the Board

Date: 04" September, 2019 Place: Kanpur

the Ballot form would be ignored.

Whole Time Director DIN: 00012883

(G.N. Choudhary)

epaper.firancia press.com

Place: Ahmedabad

Date: 05/09/2019

Place: New Delhi



मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली असताना, स्त्यावर भिजत अडकलेल्या हजारो नागरिकांना मोहित भारतीय हाउंडेशनच्यावतीने वर्सोवा लोखंडवाला लिंक रोडवरील सीसीडी गुबळ मोफत छत्री वाटप करण्यात आले. वर्सोवा लिंक रोडवरील निफिनिटी मॉलजवळ एस्त्यावर पाणी साचल्याम्ळे वाहतुकीची कोडी आली होती. यावेळी मोहित भारतीय फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यानी मास्त्यावरील वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी मदत कार्य केले. रस्त्यावर भेजत असलेल्या लोकांना मोफत हजारो छत्रीचे वाटप करण्यात भाले. यावेळी टॉफिकमध्ये अडकलेल्या लोकांना मदतकेली.



धनादेश

दिनांकः ०६.०९.२०१९ ठिकाण : मुंबई

श्री, जगदीश पोद्वार डीआयएनः ०१२२६२१२

गणेशोत्सव व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गुणवत्ता नियंत्रण कक्ष पथकाकडून कोकण प

कल्याण कोकण परिमंडळात झालेल्या मुसळधार पावसामुळे महावितरणची यंगणा प्रभावित झाली होती. तरी या ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणने कमीत कमी कालावधीत पूर्ववत केला होता. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असणाऱ्या गणेशोत्सव काळात गाहकांना अखंड वीजपुरवठा देण्याच्या दृष्टीने रत्नागिरी व सिंधुदुर्ग मंडळाच्या वीज यंत्रणेची पाहणी कोकण प्रादेशिक विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण कक्षाच्या टीमकडून करण्यात आली. याचबरोबर मुख्य अभियंता अंकुश नाळे यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिमंडळात सुरू असणाऱ्या विविध प्रकल्पांची पाहणी करून आढावा घेतला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच पालकमंत्री दीपक के सरकर व रत्नागिरी



जिल्ह्याचे मा.पालकमंत्री रविंद्र वायकर तसेच दोन्ही जिल्ह्यातील मा,लोकप्रतिनिधी यांच्याशी मुख्य अभियंता अंकुश नाळे यांनी संवाद साधला व महावितरणकडन त्यांच्या असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या. कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील (भाप्रसे) यांच्या आदेशाने हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.

यर भेटी दरम्यान क मार्जाच्या परिमंडळाच्या मुख्य संडको/ अभियंता रंजना पगारे, मतः रु. रत्नागिरी मंडळाचे अधीर्गः वर्ग अभियंता प्रभाकर पेटक गवसाळा सिंधुदुर्ग मंडळाचे अधीर्गीएसटी अभियंता विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती ashtra.

यावेळी मुख्य अभियंयापासून अंकुश नाळे यांनी को को बनेबसाईट परिमंडळा अंतर्गत दोडामार्ग, बांदा, चांदुरा लोटे परशुराम एमआय येथील वीज यंत्रणेची पानवेल-।) 8/2089-20 केली. तसेच विविध

दार्जिलिंग रोपवे कं. लि.

(CIN: L45202MH1936PLC294011)

नोंद. कार्यालयः १०४, १ ला मजला, श्रीजी दर्शन, टाटा रोड नं. २, रॉक्झी सिनेमा, ऑपेरा हाऊस, गिरगाव, मुंबई - ४०० ००४. ईमेल : info@darjeelingropeway.com,

वेबसाईटः www.darjeelingropeway.com, वेबसाईटः +९१ ६३५८२ ६२३६७

सूचना

9. याद्वारे सूचना देण्यात येते की, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेले कामकाज पार पाडण्याकरिता कंपनीची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९ रोजी स. १०.०० वाजता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये घेण्यात येणार आहे.

सूचनेसह वार्षिक अहवाल सदस्यांना मंजूर पद्धतीने पाठविण्यात आला आहे. एजीएमच्या सूचनेची पाठवणी ५ सप्टेंबर, २०१९ रोजी पूर्ण झाली

 कट-ऑफ दिनांक शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९ रोजीपर्यंत भाग धारण केलेल्या सदस्यांन एनीएममध्ये केल्या जाणाऱ्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पब्दतीने (ई-मतदान) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्या www.evoting.nsdl.com येथील प्लॅटफॉर्मवर ई-मतदान सुविधेद्वारे त्यांचे मत देता येईल. ई-मतदान कालावधी दि, २५ सप्टेंबर, २०१९ रोजी स. ९.०० वाजता सुरू होईल आणि दि. २७ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं. ५.०० वाजता समाप्त होईल. त्यापश्चात ई-मतदान यंत्रणा सीडीएसएल द्वारे बंद करण्यात येईल

रिमोट ई-मतदान आणि मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सूविधा याची प्रक्रिया आणि पद्धत दर्शविणारी कंपनीच्या एजीएमची सुचना एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वीच रिमोट ई-मतदानाद्वारे त्यांचे मत दिलेले असेल ते एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही.

सदस्यांचे नोंद्रपट आणि कंपनीचे भाग हस्तांतरण पुस्तक २२ सप्टेंबर, २०१९ ते २८ सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) या कालावधीमध्ये एजीएमच्या कारणास्तव बंद राहतील.

६. एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाईट www.darjeelingropeway.com वर आणि एनएसडीएल

लिंक www.evoting.nsdl.com येथे देखील उपलब्ध आहे

कोणी व्यक्ती, ज्याने एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे भाग घेतले असतील आणि कंपनीचा सदस्य झाला असेल आणि कट-ऑफ दिनांक २१ सप्टेंबर, २०१९ रोजी भाग धारण करीत असेल ती व्यक्ती evoting@nsdl.co.in किंवा busicomp@vsnl.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकेल. तथापि, जर सदस्य याआधीच एनएसडीएल सोबत ई-मतदानाकरिता नोंदणीकृत असल्यास ते त्यांचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड त्यांचे मत देण्याकरिता वापरू शकतात. रिमोट ई-मतदान प्रक्रियेबाबत कोणत्याही तकारी असल्यास एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४ था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३ दुर्ध्वनी क्र. १८००-२२२-९९० येथे कळवावे किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> किंवा

busicomp@vsnl.com येथे ईमेल पाठवावा. ई-मतदानासंबंधी कोणतेही प्रश्न अथवा शंका असल्यास तुम्ही https://www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड विभागामध्ये सदस्यांकरिता उपलब्ध सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि सदस्यांकरिता ई-मतदान युजर मॅन्यूअल चा संदर्भ घ्यावा किंवा एनएसडीएलला १८००-२२२-

९९० या क्रमांकावर देखील संपर्क साधता येईल

मंडळाच्या आदेशानुसार सही/-हिमांशू शाह व्यवस्थापकीय संचालक हीआयएनः ०८१९८०१६

दिनांक : ०६.०९.२०१९ ठिकाण : मुंबई